

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
मु.पो.शिर्डी, ता.राहाता, जि.अहमदनगर - ४२३ १०९.
दुरध्वनी क्रमांक :- (०२४२३) २५८५५०.

(वैद्यकीय आर्थिक अनुदान)

अर्जदार / रुग्णांसाठी सूचना.

वैद्यकीय आर्थिक अनुदान मागणी अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे

अर्ज पाठवितांना पाकीटावर " वैद्यकीय आर्थिक अनुदानासाठी अर्ज " असा स्पष्ट उल्लेख करावा.

- १) अनुदान मागणी अर्ज – अर्जदार हा रेशनकार्डमध्ये असलेल्या नावापैकी एक व्यक्ती असावा.
 - २) रेशनकार्ड – रेशनकार्डची स्वःसाक्षात्कीत केलेली झेरॉक्स प्रत.
 - ३) उत्पन्नाचा दाखला – चालु तारखेचे, गेल्या आर्थिक वर्षाचे मा.तहसिलदार यांची स्वाक्षरी असलेले, पिवळे रेशनकार्ड धारक रु.८५,०००/- व केसरी रेशनकार्ड धारक रु.१,६०,०००/- किंवा त्याचे आतील वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र, या प्रमाणपत्राची स्वःसाक्षात्कीत केलेली झेरॉक्स प्रत.
 - ४) रुग्णालयाचे प्रमाणपत्र – रुग्णालयाच्या लेटरहेडवर खर्च, खर्चाची रक्कम अंकी व अक्षरी, शस्त्रक्रिया असेल तर शस्त्रक्रियेची तारीख / उपचार असेल तर उपचाराचा कालावधी, उपचाराचा तपशीलवार खर्च घ्यावा. तसेच सदर रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, तत्सम योजनेअंतर्गत लाभार्थी नाही. असा स्पष्ट उल्लेख असावा. या प्रमाणपत्रावर संबंधीत डॉक्टरांचे नाव, पदवी, डॉक्टरांचा रजि.नंबर, सही, व शिक्का आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावर फॉर डॉक्टरांची सही नसावी. तसेच वैद्यकीय आर्थिक अनुदान रक्कमेच्या उपयोगितेबाबत काही दोष आढळून आल्यास होणा-या दंडात्मक कार्यवाहीस संबंधीत रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील. या रुग्णालय खर्चाचे प्रमाणपत्रावर रुग्णालय प्रशासक यांचा सही व शिक्का, नाव, मोबाईल नंबर सह पाठवावे. रुग्णालय प्रमाणपत्रावर फॉर रुग्णालय प्रशासक यांची सही नसावी. रुग्णालय खर्चाचे प्रमाणपत्राची स्वःसाक्षात्कीत केलेली झेरॉक्स प्रत.
 - ५) उत्पन्नाबाबतचे प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) : – प्रतिज्ञापत्र हे रुग्ण अगर रुग्णांचे कुटुंबातील व्यक्तीने मा.तहसिलदार किंवा नोटरी यांचे स्वाक्षरीने करावे. यामध्ये रेशनकार्डमधील सर्व व्यक्तींची संपुर्ण नावे, वय, नातेसंबंध, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न व रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, तत्सम योजनेअंतर्गत लाभार्थी नाही. या बाबतचा उल्लेख असावा. या प्रतिज्ञापत्राची स्वःसाक्षात्कीत (Self Attested) केलेली झेरॉक्स प्रत.
 - ६) आधारकार्ड – रुग्णाचे आधारकार्डची स्वःसाक्षात्कीत केलेली झेरॉक्स प्रत.
- टिप -१. रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, तत्सम योजनेअंतर्गत लाभार्थी असल्यास संस्थानमार्फत अनुदान दिले जात नाही.
२. अनुदान हे केवळ भारतातील सरकारी, जिल्हा परिषद वा म्युनिसिपल रुग्णालय, सार्वजनिक धर्मादाय न्यासाने चालविलेले रुग्णालय, सार्वजनिक लिमिटेड कंपनी (Public Limited Company) यांनी चालविलेले रुग्णालय अगर सहकारी संस्था (Co. Operative Society) यांनी चालविलेले रुग्णालय यातील उपचार / शस्त्रक्रियेवरील खर्चापोटीच देण्यात येते. मात्र या रुग्णालयाची संस्थानचे दप्तरी नोंद असणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयाचे नावे अगर रुग्णाचे वैयक्तिक नावाने अनुदान देण्यात येत नाही.
 ३. वरील सर्व कागदपत्राची पूर्तता शस्त्रक्रियेच्या तारखेपासून (३०) तीस दिवसाच्या आत करावी अन्यथा अर्ज नामंजूर होईल.
- पत्रव्यवहारासाठी पत्ता- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी, श्री साईनाथ रुग्णालय (वैद्यकीय आर्थिक अनुदान विभाग) २०० रुम, पिन.- ४२३ १०९. ता.राहाता, जि.अहमदनगर. दुरध्वनी क्र. (०२४२३) २५८५५०.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी,

अनुदान विभागामार्फत फक्त खालील आठ (०८) आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारांसाठी आर्थिक अनुदान दिले जाते.

- | | |
|---|---|
| १) कर्करोगासंबंधी उपचार, शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार. | २) रक्तासंबंधीचे आजार (उदा. हिमोफेलिया) |
| ३) जी.बी.एस. (Guillain Barre Syndrome) | ४) कॉक्लीअर इम्प्लॉंट |
| ५) सर्व प्रकारच्या ट्रान्सप्लांट (Transplant), शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार. | ६) –हृदय शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार |
| ७) मेंदु शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार | ८) मणका शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार |

प्रति,

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.

विषय :- वैद्यकीय आर्थिक अनुदान मिळणेबाबत....

महोदय,

- १) अर्जदार पूर्ण नांव :-.....
- २) पूर्ण पत्ता :-.....
- ३) रुग्णाचे संपुर्ण नांव :-....., ४) रुग्णाचे वय :-.....
- ५) अर्जदाराशी रुग्णाचे नाते :-....., ६) रुग्णाचा व्यवसाय :-....., ७) वार्षिक उत्पन्न :-.....
- ८) आजाराचे स्वरूप :-....., ९) सुचविलेले उपचार :-.....
- १०) शस्त्रक्रिया तारीख / उपचार कालावधी :- मो.नं.-----
- ११) उपचारासाठी येणारा खर्च :- सोबत रुग्णालय खर्चाचे प्रमाणपत्र जोडलेले आहे. / नाही.
- १२) उपचार चालू असलेल्या रुग्णालयाचे नांव :-.....
- १३) मी या उपचारासाठी किंवा इतर उपचारासाठी पुर्वी संस्थानकडे अर्ज केलेला आहे / नाही.
- १४) मला या उपचारासाठी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी, महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, तत्सम योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे / नाही.
- १५) रेशनकार्ड कुठल्या प्रकारचे आहे. (पिवळे / केसरी) त्यावर अशी (✓) खुन करावी. सदर रेशनकार्डची स्व:साक्षांकीत केलेली झेरॉक्स प्रत जोडलेली आहे / नाही.
- १६) पांढरे रेशनकार्डधारक रुग्णास वैद्यकीय आर्थिक अनुदान दिले जाणार नाही.
- १७) उत्पन्नाचे प्रमाणपत्र मुळप्रत / स्व:साक्षांकीत केलेली झेरॉक्स प्रत जोडलेली आहे / नाही.
- १८) उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र मुळप्रत / स्व:साक्षांकीत केलेली झेरॉक्स प्रत जोडलेली आहे / नाही.
- १९) आधारकार्डची मुळप्रत / स्व:साक्षांकीत केलेली झेरॉक्स प्रत जोडलेली आहे / नाही.
- २०) रुग्णाचे कुटुंबाची माहिती :-

| अ.नं. | नांव | वय | नाते | व्यवसाय | वार्षिक उत्पन्न |
|-------|------|----|------|---------|-----------------|
| 1) | | | | | |
| 2) | | | | | |
| 3) | | | | | |
| 4) | | | | | |
| 5) | | | | | |
| 6) | | | | | |
| 7) | | | | | |

तरी कृपया मला आपण जास्तीत जास्त आर्थिक मदत मंजूर करून अनुदानीत रक्कम आरटीजीएस / एनईएफटीद्वारे रुग्णालयाच्या नावे पाठवावी, ही नम्र विनंती.

आपला विश्वासु,

अर्जदाराची सही :-

अर्जदाराचे नांव :-.....

टिप : प्रस्तावित उपचार हे संस्थानचे शिर्डी येथील श्री साईनाथ, साईबाबा रुग्णालयात होत असलेस आर्थिक मदत दिली जाणार नाही.

रुग्णालयाचे लेटरहेडवर खालीलप्रमाणे रुग्णालय खर्चाचे प्रमाणपत्र सादर करावे.

ESTIMATE CERTIFICATE

TO WHOM SO EVER IT MAY BE CONCERN

DATE :- / /202

This is to certify that,

Mr./Mrs./Smt.-----Age-----Male/Female-----

Address-----

Is suffering from-----

He / She needs----- surgery at our hospital.

The surgery will be arranged on (Date)-----,(Day)-----

Period of treatment is-----

The approximate expenses / cost of the procedure would be Rs.-----

(Rs. In words -----)

The RTGS /NEFT may please be drawn in favor of-----

This Patient is BENEFICIARY OF CENTRAL GOVT OR STATE GOVT JEEVANDAI / MAHATAMA JYOTIBA PHULE JEEVANDAI AROGYA YOJNA OR PARALLEL SCHEME

: - YES / NO.

Dr. Sign. (No for Dr. Sign.)

Dr.Name:-

Reg. No, Degree & Stamp,

Hospital Seal.

THE HOSPITAL ADMINISTRATION WILL BE RESPONSIBLE FOR THE PENAL ACTION

IF ANY DEFECT IS FOUND IN THE UTILITY OF THE GRANT MONEY.

Sign

Hospital Administrator.

(No for Hosp Admin Sign.)

Name :-

Reg no:-

Ph no :-

प्रतिज्ञापत्राचा नमुना (रु.१०० चे स्टॅम्प पेपरवर)

दि. / /२०२

मा.कार्यकारी दंडाधिकारी साहेब / नोदरी ----- यांचे समोर

मी श्री. / श्रीमती ----- वय ----- व्यवसाय -----
 पत्ता -----
 संपर्कासाठी दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक -----

कारणे सत्य प्रतिज्ञेवर प्रतिज्ञापत्र लिहून देतो की, मी वरील ठिकाणचा रहिवासी असून माझा / माझी (नाते)-----
 नामे ----- हा / ही -----या
 आजाराने ग्रस्त असून त्यांची शस्त्रक्रिया / उपचार -----या रुग्णालयात दि.
 / /२०२ रोजी होणार आहे / झालेली आहे. सदर शस्त्रक्रिया / उपचाराकरिता रु. ----- खर्च अपेक्षित झालेला आहे.

माझे कुटुंबाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

| अ.नं. | नांव | वय | नाते | व्यवसाय | वार्षिक उत्पन्न |
|-------|------|----|------|---------|-----------------|
| १) | | | | | |
| २) | | | | | |
| ३) | | | | | |
| ४) | | | | | |
| ५) | | | | | |
| ६) | | | | | |
| ७) | | | | | |

वरीलप्रमाणे माझे कुटुंबात व्यक्ती असून माझे कुटुंब पिवळे रेशनकार्ड धारक / केसरी रेशनकार्ड धारक आहे. (पिवळे / केसरी) त्यावर अशी (✓) खुन करावी. माझे कुटुंबाचे सर्व मागाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. -----/- (अक्षरी रु. मात्र) आहे.

मी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी, महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, तत्सम योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नाही. सदरचे प्रतिज्ञापत्र मला वैद्यकीय कारणांसाठी अनुदान मिळणेकामी करीत आहे. संस्थान निधीचा वैद्यकीय कारणांसाठी वापर झालेबाबत अवगत करणेबाबत मी बांधील राहिल.

वरील सर्व माहिती सत्य व बरोबर असून ती खोटी अगर चुकीची आढळून आल्यास भा.दं.वि.कलम १९३ (२), १९९, २०० अंतर्गत होणा-या शिक्षेस व दंडास मी पात्र राहिल याची मला जाणीव आहे.

ओळख / साक्षीदार

सही :-

प्रतिज्ञापत्र करणा-याची स्वाक्षरी

नाव :-

पत्ता :-

(मा.तहसिलदार अथवा मा.नोटरी यांचा सही – शिक्का)

SHRI SAIBABA SANSTHAN TRUST,SHIRDI
MEDICAL AID DEPARTMENT-HOSPITAL LIST

| Sr.No. | Hospital Name | |
|--------|--|--------------------------|
| | AHMEDABAD | |
| 01) | Institute Of kidney Disease and Research Centre | CHARITABLE |
| | AHMEDNAGAR | |
| 02) | 1) Anand Rishiji Heart Care 2) Anand Rishiji Hospital & Medical Research Centre | CHARITABLE CHARITABLE |
| 03) | Dr. Vikhe Patil Memorial hospital | CHARITABLE |
| | AKOLA | |
| 04) | Sant Tukaram Hospital & Medical Research Centre | CHARITABLE |
| | AMRAVATI | |
| 05) | Amravati Cancer Foundations Cancer Hospital & Research Institute | CHARITABLE |
| 06) | Sane Guruji Manav Seva Sangh Shri Sant Acchyut Maharaj Heart Hospital & Research Institute | CHARITABLE |
| | AURANGABAD | |
| 07) | Dean, Government Medical College Hospital | CHARITABLE |
| 08) | Kalbande Heart & Chest Surgery Hospital | CHARITABLE |
| 09) | Kamalnayan Bajaj Hospital | CHARITABLE |
| 10) | Mahatma Gandhi Mission s Medical Centre & Research Institute | CHARITABLE |
| 11) | Seth Nandalal Dhoot Hospital | CHARITABLE |
| 12) | Dr.Hedagewar Ruganalay Aurangabad | CHARITABLE |
| 13) | MIT HOSPITAL | CHARITABLE |
| | BELGAUM, KARNATAKA | |
| 14) | K.L.E.S. Hospital & Medical Research Centre | CHARITABLE |
| | BETUL,M.P. | |
| 15) | Padhar Hospital | CHARITABLE |
| | NADIAD,GUJART | |
| 16) | Muljibhai Patel Urological Hospital | CHARITABLE |
| | KARAD | |
| 17) | Krishna Hospital & Medical Research Centre | CHARITABLE |
| | KOLHAPUR | |
| 18) | Civil Surgeon, C.P.R. Hospital | GOVERNMENT |
| | KOPARGAON | |
| 19) | Padmashree Dr, V.V. Patil Foundations Atma Malik Hospital | CHARITABLE |
| | LATUR | |
| 20) | Vivekanand Medical Foundation Hospital | CHARITABLE |
| | LONI | |
| 21) | Pravara Rural Hospital | CHARITABLE |
| | MIRAJ | |
| 22) | Shri Siddhivinayak Ganpati Cancer Hospital | CHARITABLE |
| 23) | Wanless Hospital | CHARITABLE |
| | MUMBAI | |
| 24) | Bai Jerbai Wadia Hospital For Children | CHARITABLE |
| 25) | Balaji Heart Hospital and Diagnostic Centre | CHARITABLE |
| 26) | Bombay Hospital & Medical Research Centre. | CHARITABLE |
| 27) | Breach Candy Hospital | CHARITABLE |
| 28) | Dean, B.Y.L.Nair Charitable Hospital | MUNICIPAL |
| 29) | Cama & Albless Hospital | GOVERNMENT |
| 30) | Conwest Jain Clinic Group Of Hospital | CHARITABLE |
| 31) | Cumbala Hills Hospital & Heart Institute | CHARITABLE |
| 32) | 1) Dean, P.B.F,L.T.M.G. Hospital 2) C.V.T.S.D.D.F,L.T.M.G.Hospital | CHARITABLE |
| 33) | Dean, P.B.C.F.K.E.M Hospital | MUNICIPAL |

| | | |
|-----|--|------------|
| 34) | Dr. Balabhai Nanavati Hospital | CHARITABLE |
| 35) | H.J.Doshi Ghatkopar Hindu Sabha Hospital | CHARITABLE |
| 36) | Holy Family Heart Institute | CHARITABLE |
| 37) | Holy Spirit Hospital | CHARITABLE |
| 38) | Inlaks General Hospital | CHARITABLE |
| 39) | Jaslok Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 40) | Lilavati Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 41) | Lion TaraChand Bapa Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 42) | Mahatma Gandhi Mission New Bombay Hospital | CHARITABLE |
| 43) | P.D. Hinduja National Hospital & Medical Research Centre | CHARITABLE |
| 44) | Shushrusha Citizen s Co-Operative Hospital | CHARITABLE |
| 45) | Sir H.N. Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 46) | Dean Sir J.J. Group Of Hospital | GOVERNMENT |
| 47) | S.L. Raheja Hospital | CHARITABLE |
| 48) | Smt S.R.Mehata Cardiac Institute Sir Kikabhai Premchand Mehata Trust | CHARITABLE |
| 49) | Surana Sethia Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 50) | Tata Memorial Hospital, Parel | CHARITABLE |
| 51) | MPCT Hospital, Sanpada, Navi Mumbai | CHARITABLE |
| | NAGPUR | |
| 52) | Dean, Government Medical College & Super Specialty Hospital | CHARITABLE |
| 53) | Rashtra Sant Tukdoji Regional Cancer Hospital | CHARITABLE |
| | NASHIK | |
| 54) | Namco Charitable Trust s Cancer Hospital | CHARITABLE |
| 55) | Regional Referral Hospital | GOVERNMENT |
| 56) | Shri Guruji Ruganalay Nashik. | CHARITABLE |
| | NEWASA | |
| 57) | F.J.F.M. Hospital & Community Health Unit | CHARITABLE |
| | PUNE | |
| 58) | Amai Charitable Trusts ACE Hospital | CHARITABLE |
| 59) | Bharatiya Sanskriti Darshan Trust s Ayurved Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 60) | Deendayal Memorial Hospital National Hearth Institute | CHARITABLE |
| 61) | Jehangir Hospital & Medical Research Centre | CHARITABLE |
| 62) | King Edward Memorial Hospital | CHARITABLE |
| 63) | Konkan Mitra Mandal Medical Trust s Sahyadri Speciality Hospital | CHARITABLE |
| 64) | Lokmanya Medical Foundation Heart Institute | CHARITABLE |
| 65) | Lokmanya Medical Foundation Lokmanya Hospital | CHARITABLE |
| 66) | Commandant Military Hospital | CHARITABLE |
| 67) | N.M. Wadia Institute Of Cardiology | CHARITABLE |
| 68) | Poona Hospital & Research Centre | CHARITABLE |
| 69) | R.T Bhoite Smruti Arogya Pratishtan giriraj Hospital, Baramati. | CHARITABLE |
| 70) | Dean, Sassoon General Hospital | GOVERNMENT |
| 71) | Sushrut Medical Care & Research Society Hardikar Hospital, | CHARITABLE |
| 72) | Indrayani Hospital and Cancer Research Institute (Alandi Devachi) | CHARITABLE |
| | PHALTAN | |
| 73) | Krishnamai Medical & Research Foundation Nikop Hospital | CHARITABLE |
| | SHRIRAMPUR | |
| 74) | Sakhar kamgar hospital | CHARITABLE |
| 75) | St. Lukes Hospital | CHARITABLE |
| 76) | Bapusaheb Kute Memorial Medical Foundation & Research Centre | CHARITABLE |
| | SOLAPUR | |
| 77) | Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Niyamit | CHARITABLE |
| 78) | Nargis Dutt Memorial Cancer Hospital | CHARITABLE |
| 79) | Shree Siddheshwar Cancer Hospital & Research Centre | CHARITABLE |

| | | |
|-----|---|------------|
| 80) | Shri Markandey Solapur Sahakari Ragnalay | CHARITABLE |
| | THANE | |
| 81) | Bhakti Vedanta Hospital | CHARITABLE |
| 82) | Cardinal Gracias Memorial Hospital | CHARITABLE |
| | WARDHA | |
| 83) | Acharya Vinoba Bhave Rural Hospital | CHARITABLE |
| 84) | Mahatma Gandhi Institute Of Medical Science Kasturba Hospital | CHARITABLE |